

Manorama **Industries Limited**

KHASRA No. 2449-2618 Nr. IIDC, Birkoni Mahasamund (C.G.)

Pin: 493445

July 26, 2025

To,

The Manager,

Listing Department

BSE Limited ("BSE")

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001

Scrip Code: 541974

To.

The Manager,

Listing Department

National Stock Exchange of India Limited ("NSE")

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

ISIN: INE00VM01036

Symbol: MANORAMA ISIN: INE00VM01036

Sub: Publication of Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025 - Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025 in the following newspapers:

- 1. Business Standard- English
- Loksatta Marathi

The above newspaper publication is also uploaded and available on our company's website at https://manoramagroup.co.in/investors-company-announcements#others

Please acknowledge and take the above on records.

Thanking You,

For Manorama Industries Limited

Deepak Sharma Company Secretary and Compliance Officer Membership No.: A48707

Encl: As above



Corporate Office: F-6, Anupam Nagar, Raipur-492007, Chhattisgarh, INDIA E-mail: info@manoramagroup.co.in Tel.: +91-771-2283071, 2282579, 2282457 Telefax: +91-771-4056958 CIN: L15142MH2005PLC243687

GSTIN: 22AAECM3726CIZI

Certifications: FSSC 22000, ISO 9001, ISO 14001, ISO 4500, RSPO, HALAL, KOSHER, FAIRTRADE, ORGANIC, FSSAI, EcoVadis & Sedex registered and certified. A Government of India Recognized Star Export House

Registered Office: Office No. 701, 7th Floor, Bonanza Building, Sahar Plaza Complex, JB Nagar Metro Station Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra-400059 Tel. 022 49743611, 022 67088148 www.manoramagroup.co.in GSTIN-27AAECM3726C1ZR



TATA CHEMICALS LIMITED

Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001 Tel. No.: +91 22 6665 8282
Email: investors@tatachemicals.com Website: www.tatachemicals.com

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10(1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the SEBI Master Circular No. SEBI/HO/DDHS/ PoD1/P/CIR/2024/54 dated May 22, 2024 regarding issue and listing of Non-convertible Securities, Securitized Debt Instruments, Security Receipts, Municipal Debt Securities and Commercial Paper, the record date and payment of interest date for the Non-Convertible Securities issued on private placement basis and listed on National Stock Exchange of India Limited has been fixed as under

ISIN of Security	Description of Security	Listed on	Record Date	Purpose
INE092A08071	7.81% Listed, Unsecured, Rated, Redeemable, Non-Convertible Debentures of ₹ 1,700 Crore Date of Maturity: August 20, 2027	National Stock Exchange of India Limited	August 4, 2025	Payment of Annual Interest on August 20, 2025

For Tata Chemicals Limited

Rajiv Chandan Chief General Counsel & Company Secretary

MANORAMA®

Date: July 25, 2025

Place: Mumbai

MANORAMA INDUSTRIES LIMITED

Registered office: 701, 7th Floor, Bonanza Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road,
J.B. Nagar, Andheri East, Mumbai, Maharashtra, India, 400059
Website: www.manoramagroup.co.in Email :cs@manoramagroup.co.in, Tel No.: 022-67088148 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30. 2025

			Standalo	ne	Consolidated		
SI No		Quarter ended 30.06.2025 Unaudited	ended 31.03.2025	30.06.2024	Quarter ended 30.06.2025 Unaudited	Year ended 31.03.2025 Audited	Quarter ended 30.06.2024 Unaudited
1	Total Income from Operations	29,463.68	78,940.53	13,749.99	29,531.43	79,184.62	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	6,914.37	14,832.87	1,822.87	6,549.12	14,608.40	-
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	6,914.37	14,832.87	1,822.87	6,549.12	14,608.40	-
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)		11,205.01	1,353.98	4,694.49	10,978.95	-
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.47)	(10.96)	(0.61)	(2.47)	(10.96)	-
6	Equity Share Capital	1,192.28	1,191.98	1,191.98	1,192.28	1,191.98	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		44,999.61			44,780.21	
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic : Diluted :	8.48 8.46			7.87 7.85	18.42 18.35	-
Note:							

The above is an extract of the detailed format of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025 is available on the website of National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com and BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.manoramagroup.co.in.

For Manorama Industries Limited

Place: Raipui Date: July 25, 2025

Ashok Jain CFO & Whole Time Director DIN: 09791163

Brigade Enterprises Limited

Corporate Identity Number (CIN): L85110KA1995PLC019126 Regd. Off.: 29th & 30th Floor, World Trade Center, Brigade Gateway Campus, 26/1, Dr. Rajkumar Road, Malleswaram-Rajajinagar, Bengaluru - 560 055. Phone: +91-80-4137 9200

Email: investors@brigadegroup.com | Website: www.brigadegroup.com |



THIRTIETH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, E-VOTING INFORMATION, **DIVIDEND AND RECORD DATE**

Members may note that the Thirtieth Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Thursday, August 21, 2025 at 11:30 a.m. IST in accordance with the provisions of the Companies Act, 2013, the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 to transact the business that will be set forth in the Notice of AGM.

An electronic copy of the Integrated Annual Report and AGM Notice will be sent to all the Members holding shares in dematerialised form and whose e-mail addresses are available with the Depository Participants as well as to all the Members holding shares in physical mode whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents of the Company ('RTA' or 'KFintech'). The copy of Integrated Annual Report and AGM Notice will also be made available on the Company's website at https://www.brigadegroup.com/, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively as well as the website of NSDL at

A letter providing the weblink for accessing the integrated annual report for the financial year 2024-25 will be sent to those shareholders who have not registered their email address with Company/Depositories.

Shareholders who have not registered their email address will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting or through e-voting system during the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice to the

Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on May 14, 2025, has recommended a final dividend of Rs. 2.50/- per equity share. The record date for the purpose of final dividend is Wednesday, August 13, 2025. The final dividend, once approved by the shareholders in the ensuing AGM, will be paid on or before Friday, September 12, 2025, electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts/cheques will be sent to their registered address. To avoid delay in receiving dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's RTA (where shares are held in physical mode) to receive dividend directly into their bank account on

Shareholders whose shareholding is in dematerialized mode are requested to notify any change in address or bank account details to their respective depository participant(s). Shareholders whose shareholding is in physical mode are requested to opt for the Electronic Clearing System (ECS) mode to receive dividend on time in line with the Circulars. We urge shareholders to utilize the ECS for receiving dividends.

Shareholders who wish to register their email address/bank account mandate may follow the

In case of dematerialized holding, register/update the details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. In case of Physical Holding Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with RTA of the Company, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com. Shareholders may download the prescribed forms from the Company's website at https://www.brigadegroup.com/investor/ investor-information/kyc-updation--physical-shareholders.

Members may note that effective April 1, 2020 dividend income is taxable in the hands of the shareholders. Hence members are requested to update the details of their residential status, PAN & category as per Income Tax Act, 1961 with the RTA/Company by providing the same to einward.ris@kfintech.com or investors@brigadegroup.com in case of shares held in physical form and with your Depository Participant in case of shares held in demat form.

The Thirtieth AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email ID shortly.

For Brigade Enterprises Limited

Place: Bengaluru Date: July 25, 2025

P. Om Prakash Company Secretary & Compliance Officer

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government

THE REGIONAL DIRECTOR, NORTHERN REGION, NEW DELHI, In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of Techno Electric & Engineering Company Limited having its registered office

At C-218, Ground Floor (GR-2) Sector-63 Noida - 201307 Gautam Buddha Nagar Uttar Pradesh

.....Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Annual General meeting held on, 26th Day of September, 2024 to enable the company to change its Registered office from the "State of Uttar Pradesh" to the "State of Haryana".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Northern Region, B-2 Wing, 2nd Floor, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, New Delhi - 110003, within 14 (Fourteen) days of the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below:

Techno Electric & Engineering Company Limited

Red, Off. - C-218, Ground Floor (GR-2) Sector-63 Noida-201307 Gautam Buddha Nagar Uttar Pradesh

> For and Behalf of the Board of Directors Techno Electric & Engineering Company Limited

Avantika Gupta Date: 24.07.2025 Director Place: Noida DIN: 03149138

TETHEN TAMIL NADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED

Regd. Office: 67, MOUNT ROAD, GUINDY, CHENNAI - 600 032. CIN: L22121TN1979PLC007799 Web: www.tnpl.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2025

	Quarter ended		Year ended				
Particulars	30.06.2025	30.06.2024	31.03.2025				
	(Unau	(Audited)					
Total income from operations (Net)	1142.10	1116.57	4490.91				
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(11.82)	34.06	5.30				
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(11.82)	34.06	5.30				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(7.41)	21.91	3.73				
Total comprehensive Income for the period (Net of Tax)	(7.67)	20.58	4.20				
Equity Share Capital (Face value of share of Rs.10/- each)	69.21	69.21	69.21				
Earnings per share (of Rs.10/- Share) (Before and after extraordinary items) (not annualised) - Basic and Diluted EPS-(in Rs)	(1.07)	3.17	0.54				

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Statements are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and on company's website www.tnpl.com.

2. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 25th July, 2025.



For and on behalf of the board Dr SANDEEP SAXENA, IAS CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

Place: Chennai - 32 Date : 25th July, 2025 DIPR / 834 / Display / 2025





SBI CARDS AND PAYMENT SERVICES LIMITED

Regd Office: Unit 401 & 402, 4th Floor, Aggarwal Millennium Tower, E 1,2,3 Netaji Subhash Place, Wazirpur, New Delhi - 110034, Tel: 0124-4589803, CIN: L65999DL1998PLC093849, E-mail: investor.relations@sbicard.com, Website: www.sbicard.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

(₹ in Crores, except per share data)

		Quarte	Year Ended	
S. No.	Particulars	June 30, 2025 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)
1.	Total Income from Operations	4,876.92	4,358.64	18,072.22
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	748.36	799.17	2,580.68
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	748.36	799.17	2,580.68
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	555.96	594.45	1,916.41
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	553.70	592.19	1,918.82
6.	Paid up Equity Share Capital, Equity share of ₹10/- each	951.53	951.05	951.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	12,830.36
8.	Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualised for quarters): 1. Basic (₹): 2. Diluted (₹):	5.84 5.84	6.25 6.25	20.15 20.14

- a. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2025 filed with the stock exchange(s) under Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63(2) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the website of the stock exchange(s) (www.bseindia.com & www.nseindia.com) and can also be accessed on the website of SBI Cards and Payment Services Limited (www.sbicard.com). The same can also be accessed by scanning the QR code below.
- b. For disclosure under Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please refer the full format of the financial results available on the website of the stock exchange(s) and the Company, as mentioned above.
- c. The financial statements have been prepared in accordance with the applicable Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules,
- d. During the quarter ended June 30, 2025, the Company has allotted 170,750 equity shares of ₹10/- each pursuant to exercise of options under the approved employee stock option scheme.



Scan to view full format of the financial results

Salila Pande Managing Director & CEO DIN:- 10941529 Place: Gurugram

Date: July 25, 2025

दोन पिढ्यांमधील लढत

विश्वचषक जेतेपदासाठी युवा दिव्यासमोर अनुभवी हम्पीचे आव्हान

लोकसत्ता क्रीडा प्रतिनिधी

मुंबई : युवा 'आंतरराष्ट्रीय मास्टर' दिव्या देशमुखने स्वपनवत कामगिरी करताना महिला विश्वचषक बुद्धिबळस्पर्धेची ऑतमफेरी गाठली आहे. १९ वर्षीय दिव्याने हा टप्पा गाठताना जागतिक क्रमवारीत अळ्ळल १० पैकी तीन खेळाडूंना शह देण्याची किमवाही साधली आहे. मात्र, आता जेतेपदाची ध्येयप्राप्ती करताना तिची कसोटी लागणार आहे. ऑतिम फेरी त दिव्यासमीर तिच्यापेशा दुष्पट वय आणि कितीतरी पटीने अधिक अनुभव असलेल्या कोनेरू हम्पीचे आव्हान असल्याने ही दोन पिढ्यांमधील लढत ठरणार आहे. या लढतीचा पहिला पारंपरिक दाव

आज, शनिवारी खेळवला जाईल. गेल्याच वर्षी कनिष्ठ गटात जगज्जेतेषद मिळविणाऱ्या दिव्याची विश्वचषक स्पर्धेतील घोडदौडही थक्क करणारी आहे. उपउपांत्यपर्व फेरीत द्वितीय मानांकित चीनची झ जिनेर, उपांत्यपूर्व फेरीत भारताची ग्रँडमास्टर द्रोणांबल्ली हरिका, मग उपांत्य फेरीत माजी जगज्जेत्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या चीनच्या टॅन झोंगयीला पराभवाचा धक्का देत दिव्याने ऑतम फेरीत स्थान मिळवले आहे दिव्याच्या तुलनेत हम्पीचा प्रवास अधिक सुरब्बेत झाला असला, तरी उपांत्य फेरोत अग्रमानॉकित चीनच्या ली टिंगजीने तिला चांगलेच झुंजवले. तीन दिवस, विविध प्रकारचे आठ डाव अशा 'मेरिथॉन' लढतीअंती हम्पीने ५-३ अशी बाजी मारत प्रथमच विश्वचषक जिंकण्याचे

स्वप जिवंत ठेवले. हम्पी अतिशय संयमाने खेळ करण्यासाठी ओळखली जाते. याचाच प्रत्यय विश्वचषक स्पर्धेतही आला आहे. दुसरीकडे, दिव्याने आक्रमकतेला पसंती देत खेळ केला दिव्याने इतिहास घडवला आणि

ि विश्वचषकावी अतिम फेरी ही बेन पिढ़बॉमधील लढत आहे. हम्मी (यय ३८ वर्षे) आणि दिव्या (९९) बीची पार्श्वभूमी पूर्णपणे वेजळी आहे. हम्मीचे वडील राष्ट्रीय स्तरावरील बब्दिबळपट होते आणि तिची बहीण चंद्रहसा

दिव्या देशमुख

लाइक रेटिंगमध्ये

एलो गण : २५(५६.२

विश्वचषक प्रवास

• उपउपात्थपुर्व फेरी

वि. झू जिनेर (चीन)

• उपात्यपूर्व फेरी

वि. द्रोणायल्ली हरिका (भारत)

उप्रांत्य फेरी

वि. टॅन झोंगयी (चीन)

हुनळपदू होत आणा तिचा बहाण चहुहला हीसुद्धा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा खेळलेली आहे. याउलट विट्याच्या घरी बुद्धिबळाचा इतिहास बाही. आई-यडील दीघेही व्रतहास बाहा. आधु-पडाल दायहा डॉक्टर आणि मोठी बहीण वकील. हमपी मबाबे खंबीर आणि जास्त घोका ब पत्करणारी, तर दिव्या तिच्या वयानुसार बिनधास्त खेळणारी. त्यामुळे वे ब भिन्न शैली आणि वयोगटातील

खेळाडमधील ॲतिम लदत रक्षेत्र वात जातन लेखते उत्केठावर्धक हो णार यात शंका बाही. **- रघुनंदन गोखले**, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत

भार तातील बुन्दिबळप्रेमींखाठी हा आनंदाचा क्षण आहे. विश्वचषक भारतात वेणार हे निश्चित आहे. केवळ विजेती कोण हे तरायचे बाकी आहे. विज्ञाने या स्पर्धेत अप्रतिम खेळ केला आहे. त्यामुळे अतिम फेरीत तिला हरवणे सोपे नसेल हे निश्चित. - कोनेस्ह हम्पी

महिला विश्वचषक स्पर्धेचे हे 9 तिसरे पर्व असून प्रथम र तिसरे पर्व असून प्रथमन एखादी भारतीय विजेती ठरेल. पुरुषीच्या विश्वचषकात भारताकडून के विश्ववाथन आनंदला (२०००, २००२) जेतेपर मिल्लाना आले आहे

आहे. मात्र, तिची उपांत्य फेरी तील टॅन झोंगयीविरुद्धची कामगिरी लक्षवेधी ठरली. पहिल्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळावे लागल्याने दिव्याने बचावास प्राधान्य दिले. यावेळी तिन्यातील प्राल्धता आणि खेळाची दुसरी बाजू दिसून आली. त्यानंत दुस-या डावात पांढ-या मोह-यांनी खेळताना दिव्याला टॅनने खेळताना दिव्याला टॅनने सहजासहजी जिंकू दिले नाही, अखेर पाच तास. १०१ चालीच्या लढ्यानंतर

कोनेरू हम्पी

लाइव्ह रेटिंगमध्ये

• एलो गण : २५३७.४

•स्थान : चौथे

विश्वचषक प्रवास

वि. ॲलेक्झाड्रा कोस्टेनियुक

• उपात्यपूर्व फेरी

वि.सॉंग युशीन (चीन)

उपांत्य फेरी

वि.ली टिंगजी (चीन)

महिला विश्वचयकाची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय ठरण्याचा मान मिळवला.

न १५००वटा।. भारताची सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपट् अशी ख्याती असलेली हम्मी २०११ मध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळली होती. त्यावेळी दिव्या जेमतेम पाच वर्षांची होती. काही वर्षांनी तिचा बुद्धिबळातील प्रवास सुरू झाला, ताही अपघाताने, बहीण बॅडमिंटनचे धडे घेत असताना दिव्याही तिथे

जायची. मात्र, तिला बॅडमिंटनची गोडी निर्माण झाली नाही. त्याच ठिकाणी बद्धिबळा चेही प्रशिक्षण दिले जात होते. तिथे दिव्या आकर्षित ज्ञाली. तिथपासून सुरूज्ञालेला प्रवास टित्याला आता विश्वनगढक सार्धेन्स अंतिम फेरीपर्यंत घेऊन आला आहे आता विश्वचषक भारतात येणार हे निश्चित असले, तरी तो दिव्या नागपुरात आणणार की हम्यी आंध्रमध्ये घेऊन जाणार, याकडे सर्वाचे लक्ष असेल

विद्यापीठ स्पर्धेत वैष्णवीला कांस्य

पुणै : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बृहन्महाराष्ट्र वाणिज् महाविद्यालयाची



(बीएमसीसी) विद्यार्थिनी टेनिसपट वैष्णवी आडकरने जागतिक

वृत्तसंस्था, मैंचेस्टर

इंग्लंडने ७ बाद ५४४ अशी मजल मारली. इंग्लंडकडे एकूण १८६

धावांची आघाडी असून कसोटीवर त्यांनी घट्ट एकड मिळवली आहे.

तिसऱ्या दिवशी २ बाद २२५ धावांवरुन पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने

पहिल्या सन्तात एकही गरी न गमावता

१०७ धावांची भर घातली. दुस-या सत्रात ऑफ-स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने

ऑली पोप (१२८ चेंडूंत ७१) आणि हॅरी ब्रुक (१२ चेंडूंत ३) यांना बाद करत भारताच्या आशा पुल्लवित

केल्या मात्र ऋर आणि कर्णधार बेन स्टोक्स (१३४ चेंड्ंत नाबाद ७७)

यांच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना

पुन्हा निराश केले. रूटने कसोटी

नुग्ना निर्तरा करा. २००१ कसाठा कारकीर्दीतील ३८ वे शतक साकारले.

अखेर २४८ चेंडंत १४ चौकारांसह

भारताच्या ३५८ धावांच्या प्रत्यत्तरात

जिह्नापीठ स्पर्धेत (डब्ल्यूयूजी) कांस्थपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंदकेली. विशेष म्हणजे या सर्धेत बॅडमिंटनच्या सांधिक कांस्यपदकानंतर भारताला मिळालेले

हे दुसरेच पदक ठरले. वैष्णवीला उपांत्य फेरीत स्लोकाकियाच्या एझटन मेरीकडून ६-२, ४-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी वैष्णवीने नेदरलँ इसच्या ज्युलियन मारिया ज्ञेनिया, फिनलँडच्या व्हेन्ला एलिसा आहती आणि केनियाच्या एंजेलिया ओकटॉय यांच्यावर विजय मिळवला होता. विद्यापीठ स्पर्धेत भारताला तब्बल ४६ वर्षांनी टेनिसमध्ये पदक मिळाले असून, अशी कामगिरी करणारी वैष्णवी पहिली महिला आणि दसरी पणेकर खेळाड ठरली आणि दुसरा पुणकर खळाडू ठरला आहे, यापूर्वी १९७९ मध्ये नंदन बाळ यांनी पुरुष एकेरीत रौप्यपदक मिळवले होते.



रूटसमोर भारतीय गोलंदाज हतबल!

१५० घावांची खेळी करून तो बाद ज्ञाला. जडेजाने त्याला माघारी धाङले. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रूट आणि पोप जोडीने भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केले. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जस्म्रीत बुमराला खेळून का खण्याचा निर्णय इंग्लंडसाठी फायदेशीर ठरला. ब्रमराला बन्ही न मिन्हाल्याने भारताच्या अन्य बोलंदाजांवर दडपण व्यवले. या दडपणाखाली त्यांनी स्वैर मारा केला. रूट आणि पोपने त्यांना सहजतेने

खेळताना तिसऱ्या गड्यासाठी १४४ धावांची भागीदारी रचली. धावांची भागीदारी रचली. वॉशिंग्टनने पोपला स्लीपमधील केपल राहुलकरवी झेलबाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. पाठोपाठ ब्रुकचा क्रीजबाहेर येऊन वॉशिंग्टनला टोलविण्याचा प्रयत्न फसला, त्याला ध्रव जुरेलने यष्टिचित

तेंडुलकरनंतर रूटच... सर्वाधिक धारा करणाऱ्या फलंदाजीमध्ये रूट आता दुसऱ्या स्थावी पोहोचला आहे . त्याच्या नां १८८० कसोटीत १३५०० हाता आहेत. त्यांने या खेळीदरम्यान रिकी पॉन्टिंग (१३३७८), जॅक्स कॅलिस (१३२८९) आणि राहल द्रविड (१३२८८) यांना मागे टाकले. केवळ भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (१५९२०) आता रूटच्या पुढे आहे.

एकाच कसोटीत अर्धशतक रकाच कसाटाव जन बन्दान्य आणि डायात पाच गडी बाद करणारा बेन स्टोक्स इंग्लंडचा केवल तिसरा कर्णधार. यापूर्वी स्टॅब्ले जॅक्सन (वि. ऑस्ट्रेलिया १९०५), गंबी ॲलन (वि. ऑस्ट्रेलिया १९३६).

केले. रूटने मात्र खेळपड्डीवर ठाण मांडत वेडशतक साकारले. अखेरच्या सत्रात रूट, जेमी रिमथ (९) आणि ख्रिस वोक्स (४) माघारी परतले. दिवसअखेर स्टोक्सच्या साथीन लियान डॉसन (नाबाद २१) खेळपदीवर होता.

प्रशिक्षकपदासाठी शावीचा अर्ज; फुटबॉल संघटनाच चिकत!

*explained.Live

नवी दिल्ली : एक विश्वचषक आणि वेन युरे स्पर्धा खेळाडू म्हणून जिंकल्यानंतर बार्सिलोना एफसीचा प्रशिक्षकम्हणून सुषस्कोपा आणि ला लिगाचे विजेतेपद मिळविणाऱ्या स्पेनच्या शाबी हर्नाडेझने चक्क भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. र्जदारांमध्ये शाबीचे नाव पाहून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) पदाधिकाऱ्यांनाच मोठा धक्का बसला. त्याला करारबद्ध करणे

आर्थिकटष्ट्या परवडणारे नाही असे



सांगत 'प्रशासप्रक्रपफ'ने त्याच

अर्जच फेटाळून लावला. वार्सिलोनाकडन ७०० अधिक सामने खेळलेल्या शावीची फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कष्ट मध्यरक्षकांमध्ये गणना केली जाते. अपयशाच्या गर्तेत अर्थिक अङ्ग्रंथला शायीन २०२९ ते २०२४ या कालायधीत बारिलोनाचे प्रशिक्षकपद कूर्णियले. त्यांपळी त्यात्म ७९ ते ८० कोटीपर्यतिचे यार्षिक मानधन मिळत होते. दुसरीकडे, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाषासूब बुकतेव दूर करण्यात आलेल्या मानोलो मार्क्ट्रा यांना तीन ते चारकोटी इतके वार्षिक मार्ब धन दिले जात होते. या तफावतेमळेच 'एआयएफएफ' रामोर अडथळा निर्माण झाला.

अडकलेल्या भारतीय फुटबॉलमध्ये शावीने रस घेणे हीच मोठी गोष्ट असली, तरी त्याला सामावून आर्थिक सामर्थ्य पञ्चाप जाविक 'एआयएफएफ'कडे नाही.

'एआयएफएफ'च्या तांत्रिक समितीने ॲतिम मुलाखतीसाठी विभिन्तत केलेल्या वातांप्रध्ये स्टीफन कॉन्स्टटाईन, स्लोबािकयाचे स्टीफन टार्कोिवच आणि भारताचा माजी खेळाडू खालिद जमिल यांचा समावेश आहे. कॉन्स्टटाईन यांनी यापर्वी दोन वेळा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आहे.

सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत

चोगझो : सात्विकसाईराज रंकीरड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने चमकुदार विजयासह चीन जाडान चमकदार (वजाबार चान खूल्या बॅडॉमंटन स्पर्धेत (सुपर १००० दर्जा) दुहेरीच्या उपात्य फेरीत धडक मारली, महिला एकेरीत उन्मती हुडाचे आव्हान मात्र संपुष्टात आले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील

विजेत्या भारताच्या सात्तिक-चिराग जोडीने कमालीच्या वर्चस्वाने खेळ करताना मलेशियाच्या ओंग येऊ सिन आणि ते ओ ए यी जोडीवर ४० मिनिटांत २१-१८, २१-१४ अस विजय मिळवला. उपांत्य फेरीत भारतीय जोडीची गाठ मलेशियाच्याच द्वितीय मानांकित नलासमाञ्चाच पहुलाच नामानल आरोन शिया आणि सोह वूई विक जोडीशी पडणार आहे.

पीव्ही सिंधूबर मात करून स्वप्नवत आगेकुच करणाऱ्या उन्नती हुडाला चौथ्या मानॉकित अकाने यामागुचीचे आव्हान पेलता आले नाही, यामागुचीने 33 मिनियात उत्सतीवर २१-१<u>६</u> २१-१२ असा विजय मिळवल

📵 बृहन्मुंबई महानगरपालिका

थीक्षक च एचओडी (दुर्यमा आरोग्य निगा सेचा) योचे कार्यालय, ७वा मजला, नि. जन. हॉस्पिटल, आर. के. पाटकर मार्ग, बांद्वा (प.), मुंबई-४०० ०५०. ने. ग्रीष्मण्य जॅग्ड एनओडी,एसएनग्रीएस/३९१८ दिवकित २५,७३२०२५

<u>ई-निविदा सूचना</u>

मुख्य फेल्कोर अधीवक व एनकोडी (एवएनकोस्त), के.ची. मांचा मार्गिविक्स करता व्यक्ति हाम (ची.) (पूर्वई-४०० क् विक्रम परिचोद रुग्यावयांच्या आयाचेड्र फन्या विक्रिसकोच्या (ईटीनबॉकस्ट) तस्तुदोकस्या तीव स्वतत योची ई-विक्रय मार्ग्यात

38	वर्णन	बोली क्र.	ई- शिविदा	છાનની	इ.स्टे.	ई-शिविदा	लिफाफा
क			प्रयशंची	शुल्क	(জ.)	맛나위ゼ네	ए व बी
			ગાં વત્તાફર્ન	(T.)		सादरोंक रणाची	ડયક ળ્યાથી
			विक्री तुरू			शेवटवी	तारेख
			होणारी तारीख			तारीख व वेळ	
₹.	दोन वर्षाच्या काशावधोकरिता	2021.	२६.०७.२०२५	24,400/-	0,26,000/-	११.०८.२०२५	१३०८२०२५
	विविध परिधोप स्थालपीकरिता	м сом.	रोबी	+ वोएसटी		सेवी	सेवी
	बाह्यकोतं (आकटलोशी) तत्त्वावर		el. ११.०० el	16%		5.03:00 41.	9. 03:00 91.
	आपसोप् सुनिद्ससादी चिकित्सक		પાર્શન			দর্থন	
	(इंटेन्सिक्स्ट) सेवाची तरतृद		`				
	करणे.						

ऑनलाइन इसारा रक्कम ठेव (इरडे)च्या प्रदासकारता शेवटनी तारोख विहत केल्सनुसार नियत तारखेदियशी किया तत्यूवीं

કાર. શુંદ્રિવર, વર અલખાવ, તેમારા લોમાલોંગ્વા વેલાહાટેલાના પ્રદિદ્ધ લાગ્યાન પેપાર આદે. પૂર્વ-લોલો ત્યા સોપાયાલે પોલગ, કિલાલ પાલલ કોળેલા લિલિક, માવલાલિકા મુજન લાપોલન કુંવર્ટ-૪૦૦ ૦૦૬ પોંચ બાલોપાલી ૨૦,૨૦,૨૫૬ પોલી દુ. એક્ટલ એ પોંચલ કેપાલ હો. ભાગિયા કાર્યુંગલ પોલાલો લાભ ને દેશા લોપાલોથી લિલ્લ કહે ર્ટ-નિયાદા લાગ્રફ બરાયાના દયાર ભૂપૂર દેશોડ કારોત.

थोड्डासाडी ताप रेता, डॉक्टरांचा नाऊन भेटा.

स्वाक्षत्र/-स्वाक्षत्र/-(डॉ. चंद्रकांत थवार) सीएमएस जैंड एवजोडी (एसएवसीएस) (अभूगर्व)

मनोरमा इंडस्ट्रीज लिमिटेड

নীসমন্দৰ । জন্ম কৰিছে । ১৮ চ. ৬বাৰ লগ্ড বিশ্ববাৰ । জন্ম হাজাৰ কৰিছে নিজৰ কৰিছে । ১৮ চ. কৰিছে । নীক্ষাকৃত্ৰ আৰ্থান্ত : ১৮ চ. ৬বাৰ লগ্ড আনলা কৈছিল । কৰিছে । নীৰ্ধৰ পূৰ্ব তা হ'ব আৰু নাই পূৰ্ব পূৰ্ব । কৰিছে । ব্যৱস্থান কৰিছে : পুনৰ কৰে । কৰিছে : পুনৰ কৰে । কৰিছে । পুনৰ কৰে । কৰিছে ।

३० जुन २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

) અ.	0.45004	64144			tener		
东		३०.०६.१०१५ रोजी संरक्षेत्री विज्ञाडी असंस्थापनीक्षित	रोजी संग्रहेले वर्ष	विवाही	रोजी संपत्तेत्वी	रोजी संपत्रेखे वर्ष	
ş	भागम्य गर्वाण एकून उत्तर्व	PR, VE3.57	W.980.43	53,985,55	35,438.X3	19.32K.53	-
	कारावचीतीर निष्पळ नगरः (तीतः) (कर् आवत्यातक अपिः) अस्य असाधना वार्वीपूर्वः)	€,98,830	TK,433.69	8,437.40	દ્ધપ્રવાસ	\$.K.E.W. No.	-
3	कार्यवर्धवेक कार्य निकार नसः/ (वेटा) (कर् आवादाशक अपि? अस्व असंपरण वर्षाश्चर्याटी)	E.98 K.30	TK,433.69	8,437.40	દ્ધપ્રવાર	\$16.64C.30	
×	कार्याचीय कोतर (अरबदाशक अति/ अवर्या असावरण वाबीपरवार) निष्कार नगर (वीटा)	ય, અન્દાદ્વ	22,704,02	1,343.90	KE4K34	79.202.95	-
4	कारावधीतीर एक्ष्म कावेशक अध्या (कारावधीतीर (करोतर) नया (तीरा) आणि अन (करोतर) कावेशक अध्य साधिद असतेरो	(eX.F)	(\$0.95)	(n.88)	(£Xe)	(१०१६)	-
٤	नगभन भंडधल	2,993.32	22323	2.888.80	2,899.34	2.353.50	
ь	बनोछ वर्गाच्या लेखामांवित तालेबंदत दर्जीवलाधमाने बखोद निश्री (पुनकूलांकन बखोद निश्री व्यक्तिका)		YX.999.68			Y76,024.78	
۷	(प्रलेको रू. २०- च्या) प्रीत भग फिरका (अखरित य खरित व्यवसासको) शतास्त - बोलास्त -	2.Y.2				\$c.19	-

े कर हैं। इस से भी (किर्तिन अधिकारेज में कंपाहित्करोदन रिकार परेन्द्र) रेपूर्वेक्ष्मत, २०१८ण विभिन्न ३३ आंत स्टीवाएसमें स्वर्ध स परेता जात को भी (किर्तिन अधिकारेज में कंपाहित्करोदाणीति स्वराण औष्ट्रपाणीति एक्स्प्रेड विभाग ३३ ओत स्टीवाएसमें स्वर्ध स्वर्ध असे. कुत २०२० में में मोनेक्स विभाग कंपाहित्स स्वराण अधिकार केप्यू प्रमाणित क्षाहित स्वराण में क्षाहित विश्वर्थ स्वराण स्वर्ध स्वर्ध स्वराण स्वर्ध स्वराण स्वर्ध स्वराण स्वर्ध स्वराण स्वराण

Will President Is there a Has the
Trump bring possibility of Israeli PM
peace to the a regime Netanyahu
Middle Fast? change in Izan?



Navtej Sarna Former Ambassador of India to US, UK and Israel

In conversation with

The Indian Express

06:00_{PM}

ZOOM

♦ The Indian EXPRESS

नागल. भांबरीचें पुनरागमन

नवी दिल्ली : भारताचा एकेरीतील अघाडीचा खेळाडू सुमित नागल आणि दुरुरीतील खेळाडू युकी भांबरी यांचे स्वित्झलंडिविरुद्ध होणाऱ्या 'जागतिक गट १'मधील डेक्टिस चषक लडतीसाठी भारतीय टेनिस संघात पुनरागमन झाले आहे रामकुमार रामनाथनला या संघातून ण्यात आले आहे.

स्वाद्धानां जात जात. स्वाद्धानां डिवरूद्ध बिल येथे १२ सप्टेंबरपासून होणाऱ्या या इनडोअर लढतीसाठी भारतीय टेनिस संघटनेच्या निवड समितीने शुक्रवारी आठ सदस्यीय संघाची घोषणा केली नागलसह संघात करण सिंग

आर्यन शहा, शशिकुमार मुकुंद आणि विक्षणेश्वर सुरेशायांचासमावेश केला आहे. यातील शशिकुमार आणि दक्षिणेश्वर हे एकेरीसाठी राखीव खेळाडू असतील. दुहेरीसाठी युकीसह एन. श्रीराम बालाजीचा समावेश करण्यात आला असूत्र ऋत्विक बोलीपल्ली हा राखीव After Israel-Iran war: What now in the Middle East? Shubhajit Roy

हे पा फीर तमा को बाद हीमा पानेने हैं. जोकी पानेने का र हीमा पानेने किए पानेने का र हीमा पानेन किए में का प्रकार कर के में प्राच्या पाने की होता पाने के प्रकार कर के में प्राच्या पाने की प्रकार के प्रकार के